



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १० वे, राजपत्र क्र. १४] गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०२४ : चैत्र १५-२१, शके १९४६ [पृष्ठ - १५,

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-छत्रपती संभाजीनगर विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

पृष्ठे
३९३
ते
४०३

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित असलेले.

४०४
ते
४०६

भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले पृष्ठे आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ छत्रपती संभाजीनगर २७ विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, ते जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, २७ नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

अवर सचिव यांजकडून

महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग,

चौथा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मुंबई ४०० ०३२.

दिनांक :- १५/०३/२०२४

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६:-

क्र. टिपीएस-३३२१/३६/प्र.क्र.०५(भाग-२)/२०२१/नवि-३० :- ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना, अधिनियम १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ३७ वा) (यापुढे “उक्त अधिनियम” असा उल्लेख करणेत आलेला आहे.) चे कलम ३१(१) अन्वये शिरूर कासार नगरपंचायत, जि.बीड (यापुढे “उक्त विशेष नियोजन प्राधिकरण” असा उल्लेख करणेत आलेला आहे.) क्षेत्राची विकास योजना (यापुढे “उक्त विकास योजना” असा उल्लेख करणेत आला आहे.) शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र.टिपीएस-३३२१/३६/प्र.क्र.०५/२०२१/भागशः मंजूरी/नवि-३०, दि.१०/०५/२०२१ अन्वये भागशः मंजूर केली आहे;

आणि ज्या अर्थी, उक्त विकास योजनेमधून वगळलेल्या भागातील सारभूत स्वरूपाचे फेरबदल (ई.पी.- १ ते ई.पी.-१३) (यापुढे एकत्रितपणे “उक्त ई.पी.” असा उल्लेख करणेत आलेला आहे.) उक्त अधिनियमाचे कलम ३१(१) अन्वये शासन सूचना, नगर विकास विभाग क्र. टिपीएस-३३२१/३६/प्र.क्र.०५(अ)/२०२१/ई.पी.सूचना/नवि-३०, दि.१०/०५/२०२१ (यापुढे “उक्त सूचना” असा उल्लेख करणेत आलेला आहे.) अन्वये जनतेच्या सूचना / हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध केले असून उक्त सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग १ छत्रपती संभाजीनगर विभागीय पुरवणी दि.२७-०५ ते ०२/०६/२०२१ मध्ये पृष्ठ क्र. ४६७ ते ४७१ वर प्रसिध्द झाली आहे;

आणि ज्या अर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१(२) अन्वये, उक्त सूचनेन्वये प्रसिद्ध केलेल्या सारभूत स्वरूपाच्या फेरबदलाबाबत, उक्त सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत जनतेकडून प्राप्त झालेल्या हरकती / सूचनांबाबत सुनावणी देणेसाठी व त्याबाबतचा अहवाल शासनास पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यासाठी, सहसंचालक, नगर रचना, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर यांची “अधिकारी” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे (यापुढे “नियुक्त अधिकारी” असा उल्लेख करणेत आला आहे.);

आणि ज्या अर्थी, नियुक्त अधिकारी यांनी त्यांचा अहवाल पत्र क्र.११४१, दि. ०७/०७/२०२२ अन्वये शासनास सादर केला आहे;

आणि ज्या अर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१(३) अन्वये प्राप्त हरकती/सूचना आणि नियुक्त अधिकारी यांनी सादर केलेला अहवाल शासनाने विचारात घेतला आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१(३) मधील तरतुदीनुसार, उक्त वगळलेल्या क्षेत्राच्या प्रारूप विकास योजनेच्या अनुषंगाने नियुक्त अधिकारी यांनी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१ अन्वये शासनास सादर केलेल्या अहवालाच्या दिनांकापासून कमाल एक वर्षाच्या कालावधीत उक्त वगळलेल्या क्षेत्राची प्रारूप विकास योजना शासनाने मंजूर करणे आवश्यक आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १४८-क मधील तरतुदीनुसार, केंद्र शासनाचे निवडणूक आयोगाने किंवा राज्य शासनाचे निवडणूक आयोगाने त्यांचे कार्यक्षेत्रातील निवडणुकीच्या अनुषंगाने जाहिर केलेल्या आचारसंहितेमुळे विकास योजना, प्रादेशिक योजना किंवा नगर रचना योजनेची कार्यवाही पूर्ण होवू शकलेली नाही, असा कालावधी गणना करतेवेळी वगळणेचा आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १४८-क मधील तरतुदीनुसार, अधिनियमातील प्रकरणे दोन, तीन, चार व पाच मधील तरतुदीप्रमाणे, कोणत्याही विकास योजना, प्रादेशिक योजना किंवा योजनांसाठीचा कालावधी विचारात घेतांना, देशामध्ये किंवा राज्यामध्ये उद्भवणा-या कोणत्याही महामारीच्या किंवा साथीच्या रोगाच्या फैलावास किंवा आपत्तीजन्य परिस्थितीस प्रतिबंध करण्याकरिता, भारत सरकारने किंवा, यथास्थिती, राज्य शासनाने केलेल्या कोणत्याही मार्गदर्शक तत्वांच्या किंवा टाळेबंदी उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे उक्त प्रकरणांनुसारची कोणतीही कार्यवाही पूर्ण होऊ शकली नसेल तर, असा कालावधी वगळणे आवश्यक आहे;

आता त्याअर्थी, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर आणि आवश्यक ती चौकशी केल्यानंतर उक्त अधिनियमाच्या कलम ३१(१) मधील तरतुदीनुसार तसेच इतर अनुषंगिक शक्तींचा वापर करुन शासन खालीलप्रमाणे आदेश पारित करित आहे :-

क) **शिरुर कासार** नगरपंचायतीच्या, वगळलेल्या क्षेत्राच्या प्रारूप पुनर्प्रसिध्द विकास योजनेस (ई.पी.-१ ते ई.पी.-१३), सोबतच्या **परिशिष्ट** मध्ये नमूद केल्यानुसार मंजुरी देण्यात येत आहे.

ख) सोबतच्या **परिशिष्ट** प्रमाणे, **शिरुर कासार नगरपंचायत** क्षेत्राची, वगळलेल्या क्षेत्राची विकास योजना, (ईपी-१ ते ईपी-१३ साठी) सदर अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांनंतर अंमलात येईल.

१) शासनाने प्रस्तुत अधिसूचनेनुसार मंजूर केलेली उक्त वगळलेल्या क्षेत्राची पुनर्प्रसिध्द विकास योजना (ईपी-१ ते ईपी-१३ साठी) जनतेच्या अवलोकनार्थ मुख्याधिकारी, **शिरुर कासार नगरपंचायत, जिल्हा बीड** यांचे कार्यालयात, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत, सदर विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध राहील.

२) सदरची अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in / (कायदे/नियम) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशाने व नावाने,

प्रसाद रा. शिंदे,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

परिशिष्ट

शिरूर कासार नगरपंचायत, जि. बीड, क्षेत्राच्या वगळलेल्या भागाच्या पुनर्प्रसिध्द विकास योजनेतील, शासनाने मंजूर केलेले सारभूत स्वरूपाचे फेरबदल.
(शासन अधिसूचना क्र. टिपीएस-३३२१/३६/प्र.क्र.०५(भाग-२)/२०२१/ई.पी.मंजूरी/नवि-३०, दि. १५/०३/२०२४ चे सहपत्र)

अनु. क्र.	वगळलेला भाग	आरक्षण क्र./स्थान	महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २६ नुसार प्रसिध्द विकास योजनेनुसारचा प्रस्ताव	महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३० नुसार शासनास मंजूरीसाठी सादर विकास योजनेनुसारचा प्रस्ताव	शासनाने, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१ नुसार प्रस्तावित केलेला सारभूत स्वरूपाचा फेरबदल	शासनाने, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) नुसार मंजूर केलेला फेरबदल
1	2	3	4	5	6	7
1	EP-1 (M-4)	S. No. 289 (part) Site No.4	Secondary School & Play Ground	Secondary School & Play Ground is proposed to be deleted and included in Residential zone.	Site no. 4 "Secondary School & Play Ground" is proposed to be deleted and included in Residential zone as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
2	EP-2 (M-10)	S. No. 215 (part)	Residential Zone	Residential Zone is proposed to be deleted and reserve for "Fire Brigade" as Site No.8	Residential Zone is proposed to be deleted and reserved for Shopping Complex as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
3	EP-3 (M-11)	S. No. 188 (part) Site No. 9 S. No. 182 (part)	Town Hall & Libray (Part) Agricultural Zone	"Town Hall & Library" is proposed to be deleted and included in Residential zone as shown on plan. Site No. 9 "Town Hall & Library" is proposed to be shifted to S.No. 182 as shown on plan.	"Town Hall & Library" is proposed to be rearrange and area so released due to rearrangement is included in Residential zone as shown on plan. Land in S.No. 182 of the shifted side proposed to be reinstated in Agriculture Zone, as per the plan published u/s 26 of MRTPA Act, 1966.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

1	2	3	4	5	6	7
4	EP-4 (M-12)	S. No.188 (part) Site No. 10	Garden	Garden (Part) is proposed to be deleted and included in Residential zone as shown on plan.	Site No. 10 "Garden" (Part) is proposed to be rearrange as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
5	EP-5 (M-16)	S. No.29 (part) Site No. 14	Primary School & Play Ground	"Primary School & Play Ground" is proposed to be deleted and included in Residential zone.	"Site No. 14 "Primary School & Play Ground" in S.No.29(Part) is proposed to be redesignated as "Shopping Centre and Vegetable Market" and Residential Zone on S.No. 209(Part) is proposed to be deleted and reserved for "Primary School and Play Gorund" as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
6	EP-6 (M-17)	S. No.35 Site No. 17	Disposal of Solid waste material	"Disposal of Solid waste material" is proposed to be deleted and included in Agriculture zone.	Site No. 17 "Disposal of" Slid waste material" is proposed to be deleted and included in Agriculture zone as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
7	EP-7 (M-18)	S. Nos.208, 209, 188, 183, 182 (All part)	24 M. wide D.P. Road	24 M. wide D.P. Road is proposed to be deleted and included in Residential zone.	24 m. wide D.P. Road is proposed to be realigned and area on western side of the proposed realigned road is proposed to be included in Residential Zone and area of estern side of the proposed realigned road is proposed to be included in Agriculture Zone, as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

1	2	3	4	5	6	7
8	EP-8 (M-19)	S. Nos.182, 190, 189, 191, 204, 205, 203 (All part)	Agriculture zone	Agriculture zone is proposed to deleted and 15.0 Mt. wide D.P. Road is proposed.	Agriculture zone is proposed to be deleted and 15.0 Mt. wide D.P. Road is proposed as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
9	EP-9 (M-21)	S. Nos.2 (part), 23 Site No. 15	Play Ground	Site No.15 "Play Ground is proposed to be deleted and included in Residential zone.	Area of Site No. 15 "Play Ground" in S.No.2(Part) is proposed to be deleted and included in Residential Zone as shown on plan. Remaining area of the Reservation is proposed to be reinstated as per the plan published u/s 26 of MRTP Act, 1966.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
10	EP-10 (M-22)	S. No.189, (Part) S.No. 188 (Part)	1) Public/ Semi Public Zone (Siddheshwar English School) 2) Town Hall and Library (Site No.9) 24.0 Mt. wide D.P. Road Garden (Part) (Site No. 10)	1) Public/Semi Public Zone is proposed to be deleted and included in Residential zone. 2) Site no.9, Site No. 10 & 24 Mt. wide D.P. Road is proposed to be partly deleted and included in Public / Semi- Public zone.	1) Public/Semi Public Zone is proposed to be deleted and partly included in Residential zone, 24.00 mt wide D.P. Road and Agriculture Zone as shown on plan. 2) Part of Site No.9 "Town Hall and Library" Part of Site No.10 "Gar- den" & 24 Mt. wide D.P. Road is proposed to be partly deleted and included in Public/Semi- Public Zone, as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
11	EP-11	S. No.292 (part)	Existing Gov. Godown.	Existing Gov. Godown.	"Existing Gov. Godown is proposed to be reserved for "Municipal Council Office and Shopping Centre" as shown on plan.	"Existing Gov. Godown" is re- served for "Shopping Centre" as shown on plan.

1	2	3	4	5	6	7
12	EP-12	S. Nos.222, 223, 225 (All part)	Agriculture zone	Agriculture zone on the area included in S.Nos. 222 & 225 is proposed to be deleted and included in Residential Zone	Agriculture zone on the area from S.No. 222(part), 223(part), 225(Part) between North South Nalla and M.D.R. No. 16 and 24 mt. wide Ring Road on North side is proposed to be deleted and proposed to be reserved for Govt. office having Appropriate Authority as Collector Beed, as shown on plan.	This EP-12 is rejected and the land bearing S.Nos.222, 223, 225 (All Part), is reinstated in Agriculture /No Development Zone, as per the plan published u/s 26 of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
13	EP-13	S. Nos.224, 225 (Part)	Agriculture zone	Agriculture zone is proposed to be deleted and included in Residential zone	Area from S.Nos. 224, 225(Part) on eastern side of North South Nalla up to O.D.R. 111 (Excluding existing use of ITI) is proposed to be deleted from Agriculture Zone and proposed to be reserved for Taluka Sports Complex having Appropriate Authority as Sports Department, as shown on plan.	This EP-13 is rejected and the land bearing S.Nos. 224 and 225 (Part), is reinstated in Agriculture /No Development zone, as per the plan published u/s 26 of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशाने व नावाने,

प्रसाद रा. शिंदे,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

**BY UNDER SECRETARY TO GOVERNMENT
GOVERNMENT OF MAHARASHTRA
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th FLOOR, MAIN BUILDING, MANTRALAYA,
MADAM KAMA MARG, HUTATMA RAJGURU
CHOWK, MUMBAI-400 032.**

DATED: 15.03.2024

NOTIFICATION

The Maharashtra Regional & Town Planning Act, 1966:

No.TPS-3321/36/CR-05(PART-2)/2021/UD-30:

Whereas, in accordance with sub section (1) of section 31 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra has sanctioned a part of the draft Republished Development Plan for the **Shirur Kasar Nagar Panchayat, Dist. Beed** (hereinafter referred to as "the said Development Plan") *vide* Urban Development Department's Notification **No.TPS-3321/36/CR-05/2021/Part Sanction/UD-30, dated the 10.05.2021** (hereinafter referred to as "the said Notification");

And whereas, the Government published the proposed modifications of substantial nature (EP-1 to EP-13) as the excluded parts of the said Development Plan (hereinafter referred to as "the said Excluded Parts") *vide* Urban Development Department's Notice **No. TPS-3321/36/CR-05(A)/2021/E.P./Notice/UD-30, dated the 10.05.2021** (hereinafter referred to as "the said Notice"). The said Notice is published in the *Official Gazette*, Part IA, Chhatrapati Sambhajnagar Divisional Supplement, dated the 27.05 to 02.06.2021 for inviting suggestions / objections from the general public under second proviso to sub section (1) of section 31 of the said Act;

And whereas, in accordance with sub-section (2) of section 31 of the said Act, the Government, *vide* the said Notice, appointed the Joint Director of Town Planning, Chhatrapati Sambhajnagar Division, Chhatrapati Sambhajnagar as "the Officer" to hear the persons submitting objections or suggestions within the stipulated time period of 30 days from the publication of the said Notice in the *Official Gazette*, in respect of the proposed modifications of substantial nature and to submit his report to the Government (hereinafter referred to as "the said Officer");

And whereas, the said Officer submitted his report to the Government *vide* his Marathi No.1141, dated 07.07.2022.

And whereas, in accordance with sub section (3) of section 31 of the said Act, the Government of Maharashtra has taken into consideration the objections and suggestions received and the report of the said Officer;

And whereas , in accordance with the provisions of section 31(3) of the said Act, the State Government is required to sanction the said Excluded Parts of the said Development Plan within one year from the date of receipt of the report submitted by the said Officer under section 31 of the said Act;

And whereas, in accordance with the provisions of Section 148-A of the said Act in computing the period, in relation to any Development Plan, Regional Plan or Scheme the period or periods during which any action could not be completed due to enforcement of any Code of Conduct by the Election Commission of India or the State Election Commission in respect of any Election shall be excluded;

And whereas, in accordance with the provisions of section 148-A of the said Act, in computing the period, in relation to any Development Plan, Regional Plan or Scheme under the provisions of Chapter II, III, IV and V of the said Act, the periods during which any action could not be completed under the said chapters, due to enforcement of any Guidelines or lockdown measures by the Government of India or the State Government, as the case may be, to prevent the spread of any pandemic or epidemic or disaster situation arising in the Country or State shall be excluded;

Now, therefore, in exercise of the powers conferred on it by sub section (1) of section 31 of the said Act and all other powers enabling it in that behalf, and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, the Government of Maharashtra hereby,

A) Sanctions the draft Republished Development Plan of the **Shirur Kasar Nagar Panchayat, Dist. Beed** as regards the said Excluded Parts (for EP-1 to EP-13) as specified in the Schedule of Modification (**Schedule**) annexed hereto.

B) The Final Republished Development Plan in respect of the said Excluded Parts of the **Shirur Kasar Nagar Panchayat, Dist. Beed** (*viz.* EP-1 to EP-13), shall come into force after 30 days from the date of publication of this Notification in the *Official Gazette*.

1) A Copy of plan showing the aforesaid sanctioned as regards the said Excluded Parts in terms of EP-1 to EP-13 as specified in the Schedule of Modification (**Schedule**) shall be available in the office of the Chief Officer, **Shirur Kasar Nagar Panchayat, Dist. Beed** during office hours on all working days for inspection of public for a period of 30 days.

2) This Notification shall also be available on the Govt. website **www.maharashtra.gov.in**

By order and in the name of the Governor of Maharashtra,

(Prasad R. Shinde)

Under Secretary to Government.

SCHEDULE

**THE SUBSTANTIAL MODIFICATIONS SANTIONED BY THE GOVERNMENT IN THE RESPECT OF
REPUBLISHED DEVELOPMENT PLAN OF SHIRUR KASAR NAGAR PANCHYAT, DIST. BEED
(ACCOMPANIMENT TO THE GOVERNMENT NOTIFICATION NO. TPS-3321/36/CR-05
(PART-2) /2021/UD-30, DATED 15/03/2024**

Sr. No.	Excluded Part	Site No. / Location	Proposal as per Development plan published u/s 26 of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966	Proposal as per Development plan submitted to the Government for sanction u/s 30 of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.	Modification of substantial nature as proposed by the Government u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.	Modification of substantial nature as sanctioned by the Government u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
1	2	3	4	5	6	7
1	EP-1 (M-4)	S. No. 289 (part) Site No.4	Secondary School & Play Ground	Secondary School & Play Ground is proposed to be deleted and included in Residential zone.	Site no. 4 "Secondary School & Play Ground" is proposed to be deleted and included in Residential zone as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
2	EP-2 (M-10)	S. No. 215 (part)	Residential Zone	Residential Zone is proposed to be deleted and reserve for "Fire Brigade" as Site No.8	Residential Zone is proposed to be deleted and reserved for Shopping Complex as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
3	EP-3 (M-11)	S. No. 188 (part) Site No. 9 S. No. 182 (part)	Town Hall & Libray (Part) Agricultural Zone	"Town Hall & Library" is proposed to be deleted and included in Residential zone as shown on plan. Site No. 9 "Town Hall & Library" is proposed to be shifted to S.No. 182 as shown on plan.	"Town Hall & Library" is proposed to be rearrange and area so released due to rearrangement is included in Residential zone as shown on plan. Land in S.No. 182 of the shifted side proposed to be reinstated in Agriculture Zone, as per the plan published u/s 26 of MRTP Act, 1966.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

1	2	3	4	5	6	7
4	EP-4 (M-12)	S. No.188 (part) Site No. 10	Garden	Garden (Part) is proposed to be deleted and included in Residential zone as shown on plan.	Site No. 10 "Garden" (Part) is proposed to be rearrange as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
5	EP-5 (M-16)	S. No.29 (part) Site No. 14	Primary School & Play Ground	"Primary School & Play Ground" is proposed to be deleted and included in Residential zone.	"Site No. 14 "Primary School & Play Ground" in S.No.29(Part) is proposed to be redesignated as "Shopping Centre and Vegetable Market" and Residential Zone on S.No. 209(Part) is proposed to be deleted and reserved for "Primary School and Play Gorund" as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
6	EP-6 (M-17)	S. No.35 Site No. 17	Disposal of Solid waste material	"Disposal of Solid waste material" is proposed to be deleted and included in Agriculture zone.	Site No. 17 "Disposal of" Slid waste material" is proposed to be deleted and included in Agriculture zone as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
7	EP-7 (M-18)	S. Nos.208, 209, 188, 183, 182 (All part)	24 M. wide D.P. Road	24 M. wide D.P. Road is proposed to be deleted and included in Residential zone.	24 m. wide D.P. Road is proposed to be realigned and area on western side of the proposed realigned road is proposed to be included in Residential Zone and area of estern side of the proposed realigned road is proposed to be included in Agriculture Zone, as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

1	2	3	4	5	6	7
8	EP-8 (M-19)	S. Nos.182, 190, 189, 191, 204, 205, 203 (All part)	Agriculture zone	Agriculture zone is proposed to deleted and 15.0 Mt. wide D.P. Road is proposed.	Agriculture zone is proposed to be deleted and 15.0 Mt. wide D.P. Road is proposed as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
9	EP-9 (M-21)	S. Nos.2 (part), 23 Site No. 15	Play Ground	Site No.15 "Play Ground" is proposed to be deleted and included in Residential zone.	Area of Site No. 15 "Play Ground" in S.No.2(Part) is proposed to be deleted and included in Residential Zone as shown on plan. Remaining area of the Reservation is proposed to be reinstated as per the plan published u/s 26 of MRTP Act, 1966.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
10	EP-10 (M-22)	S. No.189, (Part) S.No. 188 (Part)	1) Public/ Semi Public Zone (Siddheshwar English School) 2) Town Hall and Library (Site No.9) 24.0 Mt. wide D.P. Road Garden (Part) (Site No. 10)	1) Public/Semi Public Zone is proposed to be deleted and included in Residential zone. 2) Site no.9, Site No. 10 & 24 Mt. wide D.P. Road is proposed to be partly deleted and included in Public / Semi- Public zone.	1) Public/Semi Public Zone is proposed to be deleted and partly included in Residential zone, 24.00 mt wide D.P. Road and Agriculture Zone as shown on plan. 2) Part of Site No.9 "Town Hall and Library" Part of Site No.10 "Garden" & 24 Mt. wide D.P. Road is proposed to be partly deleted and included in Public/Semi- Public Zone, as shown on plan.	Sanctioned as per plan published u/s 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
11	EP-11	S. No.292 (part)	Existing Gov. Godown.	Existing Gov. Godown.	"Existing Gov. Godown is proposed to be reserved for "Municipal Council Office and Shopping Centre" as shown on plan.	"Existing Gov. Godown" is reserved for "Shopping Centre" as shown on plan.

1	2	3	4	5	6	7
12	EP-12	S. Nos.222, 223, 225 (All part)	Agriculture zone	Agriculture zone on the area included in S.Nos. 222 & 225 is proposed to be deleted and included in Residential Zone	Agriculture zone on the area from S.No. 222(part), 223(part), 225(Part) between North South Nalla and M.D.R. No. 16 and 24 mt. wide Ring Road on North side is proposed to be deleted and proposed to be reserved for Govt. office having Appropriate Authority as Collector Beed, as shown on plan.	This EP-12 is rejected and the land bearing S.Nos.222, 223, 225 (All Part), is reinstated in Agriculture /No Development Zone, as per the plan published u/s 26 of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
13	EP-13	S. Nos.224, 225 (Part)	Agriculture zone	Agriculture zone is proposed to be deleted and included in Residential zone	Area from S.Nos. 224, 225(Part) on eastern side of North South Nalla up to O.D.R. 111 (Excluding existing use of ITI) is proposed to be deleted from Agriculture Zone and proposed to be reserved for Taluka Sports Complex having Appropriate Authority as Sports Department, as shown on plan.	This EP-13 is rejected and the land bearing S.Nos. 224 and 225 (Part), is reinstated in Agriculture /No Development zone, as per the plan published u/s 26 of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

(Prasad R. Shinde)
Under Secretary to Government.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

२

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता. गंगापूर यांजकडून

अधिसूचना

क्र. सनिग/प्र-२/महिला सेवा/नोंदणी/८८/२०२४:- सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, ता. गंगापूर या अधिसूचनेद्वारे अधिसूचित करीत आहे कि, संकल्प महिला सेवा सहकारी संस्था म. लासूर स्टेशन ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ९(१) अन्वये नोंदविलेली आहे. जिचा नोंदणी क्र. अजीडी/जीपीआर/जीईन/ओटीएच/५६०/२०२४ दिनांक २३/०१/२०२४ आहे.

उपनिर्दिष्ट अधिनियमाचे कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम क्र.१०(१) अन्वये या संस्थेचे वर्गीकरण :- सर्वसाधारण असून उपवर्गीकरण :- इतर संस्था असे करण्यात आलेले आहे.

के.एम.चौधरी,

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता. गंगापूर.

३

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था ता. गंगापूर यांजकडून

अधिसूचना

क्र. सनिग/प्र-२/महिला सेवा/नोंदणी/८६/२०२४:- सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, ता. गंगापूर या अधिसूचनेद्वारे अधिसूचित करीत आहे कि, जागृती महिला सेवा सहकारी संस्था म. सावंगी ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ९(१) अन्वये नोंदविलेली आहे. जिचा नोंदणी क्र. अजीडी/जीपीआर/जीईन/ओटीएच/५५९/२०२४ दिनांक २३/०१/२०२४ आहे.

उपनिर्दिष्ट अधिनियमाचे कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम क्र.१०(१) अन्वये या संस्थेचे वर्गीकरण :- सर्वसाधारण असून उपवर्गीकरण :- इतर संस्था असे करण्यात आलेले आहे.

के.एम.चौधरी,

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था ता. गंगापूर.

४

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता. गंगापूर यांजकडून

अधिसूचना

क्र. सनिग/प्र-२/महिला सेवा/नोंदणी/८४/२०२४:- सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, ता. गंगापूर या अधिसूचनेद्वारे अधिसूचित करीत आहे देवी दाक्षायणी महिला सेवा सहकारी संस्था म. हर्सुल भानवाडी लासूर स्टेशन, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ९(१) अन्वये नोंदविलेली आहे. जिचा नोंदणी क्र. अजीडी/जीपीआर/जीईन/ओटीएच/५५८/२०२४ दिनांक २३/०१/२०२४ आहे.

उपनिर्दिष्ट अधिनियमाचे कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम क्र.१०(१) अन्वये या संस्थेचे वर्गीकरण :- सर्वसाधारण असून उपवर्गीकरण :- इतर संस्था असे करण्यात आलेले आहे.

के.एम.चौधरी,

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था ता. गंगापूर.

५

जिल्हा न्यायाधीश-१ यांजकडून

वाचा:- श्रीमती एल. पी. धन्वे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, घनसावंगी यांचा दिनांक २७/११/२०२३ ते २९/११/२०२३ पर्यंत एकूण (०३) दिवसांची अर्जित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

जा. क्र./ प्रशा/७२१५/२०२३- श्रीमती एल. पी. धन्वे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, घनसावंगी यांची दिनांक २७/११/२०२३ ते दिनांक २९/११/२०२३ पर्यंतची एकूण (०३) दिवसांची अर्जित रजा, दिनांक २६/११/२०२३ रोजी संविधान दिनाच्या कार्यक्रमानंतरपासून ते दिनांक ३०/११/२०२३ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती एल. पी. धन्वे, या सदरील अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या स्थानापन्न सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, घनसावंगी म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

उपरोक्त अर्जित रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती एल. पी. धन्वे, या दिवाणी न्यायाधीश क. स्तर, घनसावंगी म्हणून काम पाहतील.

उपरोक्त अर्जित रजेच्या कालावधीत श्री एस. बी. शिरसाठ, दिवाणी न्यायाधीश क. स्तर, घनसावंगी यांनी स्वतःचे न्यायालयाचा कार्यभार सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचा कार्यभार सांभाळतील.

सदरील अर्जित रजेची नोंद संबंधिताच्या सेवापुस्तकात घेण्यात यावी.

जालना. दिनांक :- २४/११/२०२३

ए. जी. जोशी

जिल्हा न्यायाधीश-१ जालना.

६

जिल्हा न्यायाधीश-१ यांजकडून

वाचा:- श्रीमती एस. पी. पैठणकर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, जालना यांचा दिनांक २८/११/२०२३ रोजीची एकूण एक दिवसांची अर्जित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

जा. क्र./ प्रशा/७२११/२०२३- श्रीमती एस. पी. पैठणकर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, जालना यांची दिनांक २८/११/२०२३ रोजीची (०१) दिवसांची अर्जित रजा, दिनांक २७/११/२०२३ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २९/११/२०२३ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह त्यांचे किरकोळ रजेच्या खाती रजा शिल्लक नसल्यामुळे विशेष बाब म्हणून मंजूर करीत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती एस. पी. पैठणकर, या सदरील अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या २ रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, जालना म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

उपरोक्त अर्जित रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती एस. पी. पैठणकर, या २ रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, जालना म्हणून काम पाहतील.

उपरोक्त अर्जित रजेच्या कालावधीत श्रीमती डी. एम. शिंदे, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, जालना यांनी स्वतःचे न्यायालयाचा कार्यभार सांभाळून अर्जदार यांचे न्यायालयाचा कार्यभार सांभाळावा.

सदरील अर्जित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यात यावी.

जालना. दिनांक :- २४/११/२०२३

ए. जी. जोशी

जिल्हा न्यायाधीश-१ जालना.

७

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

वाचा:- श्री. के. एम. जयस्वाल, जिल्हा न्यायाधीश-३ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना यांचा दिनांक ०७/११/२०२३ ते ०९/११/२०२३ या (०३) दिवसांची परावर्तीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

जा. क्र. / प्रशा /७०४५/२०२३- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना हे श्री. के. एम. जयस्वाल, जिल्हा न्यायाधीश-३ जालना यांची दिनांक ०७/११/२०२३ ते ०९/११/२०२३ रोजीची एकूण (०३) दिवसांची परावर्तीत रजा कार्यांतर मंजूर करीत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यात येते की, श्री. के. एम. जयस्वाल, हे सदरील परावर्तीत रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न जिल्हा न्यायाधीश-३ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना म्हणून काम करीत राहिले असते.

उपरोक्त परावर्तीत रजेवरून परत आल्यानंतर श्री. के. एम. जयस्वाल, हे जिल्हा न्यायाधीश-३ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना म्हणून काम पाहतील.

उपरोक्त परावर्तीत रजेच्या कालावधीत श्री. एस. आर. तांबोळी, जिल्हा न्यायाधीश-२ जालना यांनी स्वतःचे कामकाज सांभाळून अर्जदार यांचे न्यायालयाचा कार्यभार सांभाळला.

सदरील परावर्तीत रजेची नोंद संबंधीतांच्या सेवापुस्तकात घेण्यात यावी.

जालना. दिनांक :- २०/११/२०२३

वर्षा एम मोहिते

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना.

८

प्र. जिल्हा न्यायाधीश-१ यांजकडून

वाचा:- श्रीमती आर. व्ही. पाटील, दिवाणी न्यायाधीश क. स्तर, भोकरदन यांचा दिनांक २९/११/२०२३ ते ०२/१२/२०२३ या चार दिवसांची अर्जित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

जा. क्र./ प्रशा/७१२२/२०२३- श्रीमती आर. व्ही. पाटील, दिवाणी न्यायाधीश क. स्तर, भोकरदन यांची दिनांक २९/११/२०२३ ते ०२/१२/२०२३ रोजीची एकूण (०४) दिवसांची अर्जित रजा, दिनांक ०३/१२/२०२३ रोजीचा शासकीय सुट्टीचा फायदा दिनांक २८/११/२०२३ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ०४/१२/२०२३ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती आर. व्ही. पाटील, या सदरील अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या स्थानापन्न दिवाणी न्यायाधीश क. स्तर, भोकरदन म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

उपरोक्त अर्जित रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती आर. व्ही. पाटील, या दिवाणी न्यायाधीश क. स्तर, भोकरदन म्हणून काम पाहतील.

उपरोक्त अर्जित रजेच्या कालावधीत श्री. सी. एस. देशपांडे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, भोकरदन हे स्वतःचे न्यायालयाचा कार्यभार सांभाळून अर्जदार यांचे न्यायालयाचा कार्यभार पाहतील.

सदरील अर्जित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यात यावी.

जालना. दिनांक :- २२/११/२०२३

के. एम. जयस्वाल

प्र. जिल्हा न्यायाधीश-१ जालना.

९

उपविभागीय अधिकारी माजलगाव

भुमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११(१) नुसार अधिसूचना

क्र. २०१३/एलएनव्यु/एसआर-०३/१३

उपविभागीय अधिकारी, माजलगाव

दिनांक ०१.०४.२०२४

ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन महसुल व वन विभागाची अधिसूचना क्र.मि.स/११/२०१४/सीआर/७७/अ२ दिनांक १९ जानेवारी २०१५ (यास यापुढे सदर अधिसूचना असे संबोधले जाईल) भुमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम ३ पोटकलम ई अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून असे अधिसूचित केले आहे की, सदर अधिनियमाच्या कलम ३(झअ) अन्वये सार्वजनिक जमिनीच्या संपादनाबाबत ५०० हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असल्यास सदर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी या कायद्यान्वये अंमलात आणावयाच्या कार्यवाहीसाठी समुचित शासन असल्याचे मानले जाईल.

त्या अर्थी, सदर अधिसूचने अन्वये जिल्हाधिकारी, बीड हे समुचित शासन आहे. त्या अर्थी, परिशिष्ट १ मध्ये नमुद जमिन ही सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्याची आवश्यकता आहे. किंवा आवश्यकता भासू शकते तसेच सार्वजनिक प्रयोजनाबाबतचे निवेदन परिशिष्ट २ मध्ये करण्यात आले आहे. त्या अर्थी सदर कायद्याचा कलम ११ उपकलम (१) अन्वये अधिसूचीत करण्यात येते की, सार्वजनिक प्रयोजनासाठी सदर जमिन संपादनाची आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासू शकते.

त्याअर्थी, परिशिष्ट ३ मध्ये भूसंपादनामुळे विस्थापित कुटुंबासाठी प्रस्तावित जमिन संपादनाची माहिती विनिर्दिष्ट करण्यात आली आहे.

आणि त्या अर्थी, परिशिष्ट ४ मध्ये समाजिक आघात निर्धारणाबाबतची संक्षिप्त माहिती विनिर्दिष्ट करण्यात आली आहे.

आणि त्या अर्थी, परिशिष्ट ५ मध्ये सदर कायद्याच्या कलम ४३ उपकलम (१) अन्वये कामकाज पार पाडणा-या प्रशासकाचा तपशिल देण्यात आला आहे.

त्या अर्थी, सदर कायद्याच्या कलम ११ उपकलम (४) अन्वये असे जाहिर करण्यात येते की, सदरची अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून सदर कायद्याच्या प्रकरण ४ मधील कार्यवाही पूर्ण होईल अशा वेळेपर्यंत कोणतीही व्यक्ती, प्राथमिक अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या जमिनीचा कोणताही व्यवहार/हस्तांतर नाही किंवा कोणताही व्यवहार/हस्तांतर करविणार नाही किंवा अशा जमिनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही.

परंतु जिल्हाधिकारी अशा प्रकारे अधिसूचित केलेल्या जमिनीच्या मालकाने अर्ज केल्यावर लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोटकलमाच्या अंमलबजावणीतून अशा जमीन मालकास सूट देऊ शकेल परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने, या तरतुदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामुळे तिला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-याद्वारे भरपाई करण्यात येणार नाही.

सदर कायद्याच्या कलम ११ चे उपकलम (५) व भुमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ चे कलम १० उपनियम (३) अन्वये जिल्हाधिकारी विहित करण्यात येईल त्याप्रमाणे भुमी अभिलेख अद्यावत करण्याचे काम हाती घेईल.

आणि ज्या अर्थी, सदर कायद्याचे कलम ३ उपकलम (ग) अन्वये जिल्हाधिकारी, बीड हे समुचित शासन असल्याने उपविभागीय अधिकारी, माजलगाव तथा भूसंपादन अधिकारी, माजलगाव यांना जिल्हाधिकारी यांचे वतीने कामे पार पाडण्यासाठी प्राधिकृत करीत आहे.

परिशिष्ट १

जमिनीचे वर्णन

गावाचे नांव :- म्हातारगांव (वाका) तालुका :- धारूर जिल्हा :- बीड

अ. क्र.	गट नं. / सर्व्हे नं.	क्षेत्र हे. आर
१.	५७	०.८५
२.	५७	०.३०
	एकूण	१.१५

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव:- गाव तलाव क्र. १ मौजे म्हातारगांव (वाका) ता. धारूर जि. बीड

प्रकल्पाच्या कामाचे वर्णन:- गाव तलाव क्र. १

सामाजिक फायदे:- शेती पिकासाठी पाणी व जनावरांना पाणी इतर सार्वजनिक हितार्थ

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

गावाचे नांव :- म्हातारगांव (वाका) तालुका :- धारूर जिल्हा :- बीड

अ.क्र. स.नं./ग.नं. क्षेत्र (हे.आर.)

लागू नाही.

अनुसूची-चार

(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला

सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)

दिनांक १३ मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाचे अधिसूचना क्रमांक संकिर्ण ०१/२०१५/प्र.क्र.३/अ-२ नुसार उक्त अधिनियमाचे कलम-१० क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागू करण्यापासून सुट देण्यात आलेली आहे.

टिप:- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी माजलगांव याच्या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

दिनांक : ०१.०४.२०२४

ठिकाण : माजलगाव

उपविभागीय अधिकारी

माजलगाव.



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १० वे, राजपत्र क्र. ८] गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०२४ : चैत्र १५-२१, शके १९४६ [किंमत : ०.०० रुपये

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ-छत्रपती संभाजीनगर विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त केवळ छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित असलेले व महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना)

टीप :-प्रत्येक अधिसूचनेच्या आधी मधोमध जे ठळक आकडे छापलेले आहेत ते ह्या साप्ताहिक राजपत्रात छापलेल्या अधिसूचनांचे अनुक्रमांक आहेत.

१

जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांजकडून

नमुना नं. २१ (ई)

म.जि.प.व. पं.स. लेखा संहिता १९६८ चे नियम ६६(ए) (८८)

वार्षिक लेखे सन २०२२-२०२३

जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर -२०२२-२३					
१	२	३	४	५	६
अनु.क्र.	तपशिल	पंचायत समिती उपकर	जिल्हा परिषद उपकर	हस्तांतरण	अभिकरण
१	सुस्वातीची शिल्लक	९८३२६९९	८३५७३९५०१	४४३१८६७३५१	६१८८८१६३४
२	जमा भाग -०१	५३००५७१	३०८००१८३७	१७७६९६३६४९३	७०९१२७१७६
३	जमा भाग -०२	२२२०४२५	७५३५७२६९९	१०२४२३३२७	१०६५५९७१
४	एकूण जमा	७५२०९९६	१०६१५७४५३६	१७८७२०५९८२०	७१९७८३१४७
५	एकूणात एकूण	१७३५३६९५	१८९७३१४०३७	२२३०३९२७१७१	१३३८६६४७८१
६	खर्च भाग-०१	७५७९०६५	२८५४३१९३२	१६४०२३९९७२९	७९९३०४९४३
७	खर्च भाग-०२	१६६६६०	४९७९४८२४२	१९०५७६४०२	८५९५७२३
८	एकूण खर्च	७७४५७२५	७८३३८०१७४	१६५९२९७६१३१	८०७९००६६६
९	अखेरची शिल्लक	९६०७९७०	१११३९३३८६३	५७१०९५१०४०	५३०७६४११५
१०	एकूणात एकूण	१७३५३६९५	१८९७३१४०३७	२२३०३९२७१७१	१३३८६६४७८१

चंद्रकांत पाटील,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर.

विकास मिना,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर.

छ.सं. भाग १ अ-८

२७